### NIRAV COMMERCIALS LIMITED

CIN: L51900MH1985PLC036668

Regd. Office: B-1, Tulsi Vihar, Dr. Annie Besant Road, Worli Naka, Mumbai – 400018 Email: ncl@associatedgroup.com, Tel: (022) 40457100 Fax: (022) 24936888

February 16, 2024

BSE Ltd.
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

Company Code No. 512425

Ref.: Regulation 33 and all other applicable regulations of SEBI (LODR) Regulation, 2015

Sub.: Publication of Unaudited Financial Results for the 3<sup>rd</sup> quarter ended on 31<sup>st</sup> December,2023

This is to inform you that the "Unaudited Financial Results of the Company for the 3<sup>rd</sup> quarter ended on 31<sup>st</sup> December,2023 has been published in the English daily newspaper" The Free Press Journal & Marathi daily newspaper "Navshakti" both dated 14.02.2024, of which copies attached for your record.

Thanking you,

For Niray Commercials Ltd.

Raghav Daga Managing Director DIN: 00084553

''अपना साई बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स'

ॲन्ड शीव साई को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड

आमच्या प्रस्तावित **प्लॉट सर्वेक्षण क्रमांक १४३, १४५, हिस्सा क्रमांक २**,

१४५/१/ई/१/बी/बी, सर्वेक्षण क्रमांक १६१, हिस्सा क्रमांक १/२/७,

निलेमोरे, तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र येथील रहिवासी व

व्यावसायिक पनर्विकास प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला पर्यावरण व

वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई, यांच्याकडून पर्यावरण विषयक

सदर पर्यावरण विषयक मंज्रीची प्रत केंद्रिय पर्यावरण, वन आणि जलवाय परिवर्तन

मंत्रालय, भारत सरकार यांच्या <a href="http://environmentclearance.nic.in">http://environmentclearance.nic.in</a> या

क्रमांक १४५/१/ई/१/बी/ए, सर्वेक्षण क्रमांक

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकांनसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ ''ड "मध्ये दर्शविल्याप्रमाणे थिकत रक्कम आहे.

कर्जफड़ीमध्ये कर्जदारांनी सातत्याने कचराई केल्यामळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनत्पादक मालमत्ता (स्तंभ क मध्ये तारीख अनसार) म्हणन प्रचलित प्रथेनसार वर्गीकृत केली आहे, परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली पृत्येक कर्जदाराला सचीत करीत आहेत

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सचना प्रसिद्ध झाल्यापासन 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थिकत रकमे सह आजपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या ग्रहाण मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील.

कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदीं अनव्ये ''कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सचना, बोली. किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्ता परत मिळवण्यास पात्र नसेल.

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सचनेत संदर्भित स्रक्षित मालमत्ता (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासन पृतिबंधित आहात

FLOMIC GLOBAL LOGISTICS LTD

CIN - L51900MH1981PLC024340 Regd. Office: 205, Enterprise Centre, Off. Nehru Road, Beside Orchid Hotel, Vile Parle (East),

Mumbai - 400099 Tel. +91-22- 67312345 E-mail ID : cs@flomicgroup.com

**UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE Third Quarter and Nine Months** Ended 31st December, 2023

**Quarter Ended** 

179.12

179.12

183.91

(13.61)

1816.84

1.01

(Un-Audited)

(250.96)

(250.96)

(239.21)

(13.62)

1816.84

(1.32)

(1.32)

. The above results were taken on record at the meeting of the Board of the Directors of the Company held on 12th

February, 2024. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors

The Full format of the financial Result for the Third Quarter and Nine Months Ended 31st December, 2023, and

Explanatory Notes are available on the stock exchange website at www.bseindia.com and on the company's website

at https://flomicgroup.com / www.bseindia.com and on the company's website at http://www.flomicgroup.com

7,459.37 8,349.89

150.74

150.74

111.76

(1.57)

1816.84

0.62

0.62

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before

Tax. Exceptional and / or extraordinary Net Profit/(Loss)for the period(before Tax,

after Exceptional and / or extraordinar Net Profit / (Loss) for the period after

Total Comprehensive Income for the

period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)

Total Income from Operations

Tax (after Exceptional and / or extraordinary items)

Paid up Equity Share Capital Earnings Per Share(of Rs.10/- each)

Basic

कृते इंडियाबल्स कमर्शियल क्रेडिट लिमिटेड

प्राधिकृत अधिकारी

(Rs. in Lakhs Except EPS) Year to date figures for Year Ended

(Audited)

1,279.58

1,279.58

948.30

(1.06)

1816.84

5.22

current period ended

(Un-Audited)

56.42

56.42

39.46

(40.85)

1816.84

0.22

0.22

For FLOMIC GLOBAL LOGISTICS LIMITED LANCY BARBOZA

Managing Director Cum CEO

DIN: 01444911

23,225.31 34,869.64 42,498.02

1.155.67

1,155.67

860.97

(4.70)

1816.84

31/12/2023 30/09/2023 31/12/2022 31/12/2023 31/12/2022 31/03/2023

### **NIRAV COMMERCIALS LIMITED**

कर्नाटका बँक लिमिटेड

कब्जा सूचना

ज्याअर्थी, कर्नाटका बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअ

अंसेट्स औड एन्फोसंमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (छापुढे उद्धेख 'सटर ॲक्ट') अन्यये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसेमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्यये प्राप्त अधिकारांचा वापर करून सटर ॲक्टच्या कलम

१३(२) अन्वये ०४.१०.२०२३ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार (१) श्री. जगदीश मोहन मंडन, श्री. मोहन मंडन

यांचा मुलगा, (२) श्री. श्रवण कुमार मंडन, श्री. मोहन मंडन यांचा मुलगा, (३) श्री. दिनेश नारावण मंडन, श्री. नारावण मंडन यांचा मुलगा, पत्ता येथे: फ्लॅट क्र. बी–२०३, अमर अपार्टमेट्स, ९० फीट रोड, आशा नगर, कांदिवली पूर्व, मुंबई

- ४००१०१ आणि (४) श्रीम. पप्प. श्री. जगदीश मोहन मंडन यांची पत्नी. क. १. २ आणि ४ यांचा पत्ता येथे: फ्लॅ

क. बी-२०२, अमर अपार्टमेट्स, ९० फीट रोड, आशा नगर, कार्रियली पूर्व, मुंबई - ४००१०१ यांना सूचनेत नम्द्र केलर्ल ककम रु. १०,१८,५७९,४१ (रुपये दहा लाख अठरा हजार पाचग्रे एकोणप्रा आणि एकेचाळीस पैसे मात्र) ची परतफेड सदर

क्रमेची पातफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरत्याने, याद्वारि विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात थेते की, निम्मस्वाक्षरीकारांनी प्राधिकृत अधिकारी या नात्याने येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम

१३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **१२ फेब्रुवारी, २०२४** रोजी घेतला

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, ह्या मिळकर्तीशी व्यवहार करू नये व ह्या मिळकर्तीश

केलेला कोणताही व्यवहार हा **कर्नाटका बँक लि. .** मुंबई-कांदिवली (पूर्व) शाखेला रक्कम म्हणजेच २६.०१.२०२२ रोजीप्रमाणे पीएसटीएल खाते क्र. ५१०७००१८०००३२२०१ मधील **रु. १०,६३,४६७,४१** (रुपये दहा लाख त्रेसण्ट हजार चारसे सदुसण्ट

स्थावर मिळकतीचे वर्णन

निवासी फ्लॅट क्र. ७०४, ७वा मजला, 'सी' विंग, बिल्डिंग क्र. ३, 'शिव सृष्टी कॉम्प्लेक्स' म्हणून ओळखली जाणारी, स. क्र. ७३ए आणि बी नालासोपारा (पूर्व), गाव अचोले, तालुका वसई, जिल्हा पालघर चे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबद्धताः पूर्व: रसमी बिल्डि., पश्चिम: तानिवा अपार्टमेंट, उत्तर: दुबे कॉलेज, दक्षिण: राज नगर

ठिकाण : नालासोपारा

आणि एकेचाळीस पैसे मात्र) अधिक २६.०१.२०२४ पासन पढील व्याज आणि परिवयय या रकमेसाठी भाराअधीन राहील.

, मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारां

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा

बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१

रा मजला, 'ई'-ब्लॉक, दी मेट्रोपॉलिटन, प्लॉट क्र. सी २६

सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

**COI** 

सीआयएन: एल८५११०केए१९२४पीएलसी००११२८

राध्वनी: ०२२-३५००८०१७/३५१२८४८२/३५०८२५५८

ई-मेल: mumbaiarm@ktkbank.com

वेबसाईट: www.karnatakabank.com

सीआयएन: एल८५११०केए१९२४पीएलसी००११२८

(CIN: L51900MH1985PLC036668)

Regd. Office: Plot No. W-50, MIDC Industrial Area, Taloja - 410208 Dist. Raigad. Telephone: 022-24949538 Fax: 022-40457150; E-mail: nirav@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/NCL EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023.

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Year Ended
110.		31.12.2023	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
		Un-audited	Un-audited	Un-audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	2.18	8.74	2.17	10.51
2	Net Profit/(Loss) from the period	(0.13)	0.53	0.15	0.87
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)				
3	Net Profit/(Loss) from the period before Tax	(0.13)	0.53	0.15	0.87
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
4	Net Profit/(Loss) from the period after Tax	(0.19)	0.44	0.13	0.67
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
5	Total Comprehensive income for the period				
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
	and other Comprehensive Income (after tax)]	(0.19)	0.44	0.13	0.62
6	Equity Share Capital	0.39	0.39	0.39	0.39
7	Reserve (excluding revalution reserves as shown				
	in the Balance Sheet of Previous year )				24.73
8	Earning per share (before extraordinary items)				
	(of ₹ 10/- each) (not annualised) :				
	a) Basic ₹	11.23	11.23	13.73	17.11
	b) Diluted ₹	11.23	11.23	13.73	17.11
9	Earning per share (after extraordinary items)				
	(of ₹ 10/- each) (not annualised) :				
	a) Basic ₹	11.23	11.23	13.73	17.11
	b) Diluted ₹	11.23	11.23	13.73	17.11

The above statement of Un-Audited Financial Result have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 13.02.2024.

The Company results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("IND-AS") as prescribed under Section 133 of Companies Act, 2013 read with relevant rules issued there under.

The above financial result have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditor of the Company Figures of previous periods have been regrouped wherever necessary.

जाहिर नोटीस

सर्व संबंधिताना हयां नोटीसी द्वारे कळविण्यात येते

की, गांव मौजे नागले, ता. वसई, जि. पालघ

येथिल सर्वे नं. ६ हि. नं. नाही, क्षेत्र हे— आर — प्र

०–३५–४०, आकार रू. पै. ५-८१ ही जमिन मिळकत श्री. प्रमोद नारायण गोतारने हयांच्य

मालकी कब्जेवहीवाटीची आणि उपभोगाची आहे सदर श्री. प्रमोद नारायण गोतार हयांनी सदर

मेळकत माझ्या अशिलांस कायमची विकण्याचे

मान्य आणि कबुल केले आहे. तरी सदर

मिळकतीवर ज्या कोणाचा वारस, हक्क, दान

करोक्त, विकी, बक्षिस, भाडेपट्टा, बोजा, ट्रस्ट, कुळ

वहिवाट अगर कोणत्याही प्रकारे हितसंबध असेंत

त्याने सदर नोटीस प्रसिघ्द झाल्यापासून १३

दिवसांचे आंत निम्नस्वाक्षरीकांराच्या २९/२२

सशीला भवन पार्वती टॉकीज कंपाउन्ड वसड

रोड (प), ता. वसई, जि. पालघर ४०१२०२

येथील पत्यावर कागदोपत्री पुराव्यासह कळवाव

अन्यथा सदर व्यवहारास कोणाचीही कोणत्याई प्रकारची हरकत वा तकार नाही व असल्यास त्याने

आपले सर्व हक्क वा दावे सोडून दिले आहेत, अरं

गृहित धरून सदरचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल

व मागाहन कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत

वा तकार आल्यास सदर हरकत आमचे अशिलाव

जाहीर सूचना

आम्ही मे. मैत्री रामदेव एसोसिएट्स

आणि अदर्स, सर्वसाधारण जनतेस कळवू

इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण

विभागाने आमच्या स.नं. ५० (नवीन),

स.नं. ६१ (जुना), हिस्सा नं. १ अ, हिस्सा नं. १ ब, हिस्सा नं. १ क, गाव

सारावली, तालुका पालघर, जिल्हा

पालघर प्रकल्पाला दिनांक ०८ फेब्रुवारी

SAI/MH/INFRA2/436167/2023.

रोजी पत्र क्रमांक

श्री. जी. डी. घरत

बंधनकारक राहणार नाही.

वसई. रेनांक १

Company operates in single business segment i.e. manufacturing of Aluminium Products Provision for Gratuity & Leave Salary has not been done as per acturial valuation.

The above figures are in crores except EPS.

For Niray Commercials Ltd (CA Raghav Daga) Director

Place : Mumbai Date : 13th February, 2024

The spirit of Mumbai is now 95 years old!



www.freepressjournal.in

गखाद्रे

### संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मंज्री देण्यात आली आहे.

GARWARE SYNTHETICS LIMITED Registered Address: MANISH TEXTILES INDUSTRIAL PREMISES OPPOSITE GOLDEN CHEMICAL, PENKAR PADA, Thane, MIRA ROAD, Maharashtra, India, 401104 CIN: L99999MH1969PLC014371 STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

31st December, 2023 Sr. Quarter Ended Nine months							Rs. In Lacs Year ended
Sr. No.	Particulars	u				Year ended	
		Three months ended	Three months ended	Three months ended	Year to Date Figure for Current Period ended	Year to Date Figure for Current Period ended	Previous year ended
		31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	272.18	247.43	274.41	808.58	865.48	1,140.06
	Other Income	0.20	0.73	1.99	1.15	5.49	37.39
	Total Revenue	272.38	248.16	276.40	809.73	870.97	1,177.45
2	Expenses:						
	Cost of Raw Material Consumed	134.36	138.65	149.97	417.84	507.06	652.7
	Purchase of stock-in-Trade	-	-	-	-	-	
	Changes in inventories of finished goods,						
	work-in-progress and stock-in-trade	5.01	(13.06)	4.57	1.57	(2.28)	3.04
	Employee benefits expense	52.96	54.09	47.24	156.16	143.13	201.78
	Finance Costs	5.40	17.47	9.99	32.05	27.00	32.9
	Depreciation and amortisation expenses	11.02	11.02	11.05	33.01	35.91	46.9
	Other expenses	61.73	58.97	56.23	182.59	167.58	226.7
	Total Expenses (IV)	270.48	267.13	279.05	823.23	878.41	1,164.13
3	Profit before exceptional and extraordinary	270110	207110	270.00	020.20	0,0111	1,10111
	items and tax (1-2)	1.89	(18.98)	(2.65)	(13.50)	(7.45)	13.3
4	Exceptional items	1.00	(10.00)	(2.00)	(10.00)	(7.10)	(21.98
5	Profit before extraordinary items and tax (3-4)	1.89	(18.98)	(2.65)	(13.50)	(7.45)	35.29
6	Extraordinary Items	1.00	(10.30)	(2.00)	(10.50)	(7.43)	00.2
7	Profit before tax (5-6)	1.89	(18.98)	(2.65)	(13.50)	(7.45)	35.29
8	Tax expense	1.09	(10.30)	(2.03)	(13.50)	(7.45)	33.23
0	(1) Current tax						6.00
		(4.55)	0.55	_	F 00	0.01	
	(2) Deferred tax	(1.55)	0.55	-	5.62	0.21	(8.31
9	(3) Tax in respect of earlier year	-	-	-	-	(2.82)	(20.22
9	Profit (Loss) for the period from continuing	0.44	(40.50)	(0.05)	(10.11)	(4.00)	
	operations (7-8)	3.44	(19.53)	(2.65)	(19.11)	(4.83)	57.8
10							
	(i) Item that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	
	(ii) Tax relating to the item that will not be						10.01
	reclassified to profit or loss	-	-	-	-	-	(2.01
	(i) Item that will be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	
	(ii) Tax relating to the item that will be reclassified						
	to profit or loss	-	-	-	-	-	
	Total Other Comprehensive Income					•	(2.01
11	Total Comprehensive Income (9+10)	3.44	(19.53)	(2.65)	(19.11)	(4.83)	59.83
12							
	(Face Value Rs.10 per Share)	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00
13							
	(not annualised)						
	(a) Basic	0.06	(0.34)	(0.05)	(0.33)	(0.08)	1.00
	(b) Diluted	0.06	(0.34)	(0.05)	(0.33)	(0.08)	1.00

ement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at it's meeting help on 13.02.2024

The Company has adopted Indian Accounting stnadard (Ind AS) from April 01, 2017 as prescribed under Schaedule III of section 133 of the companies Act, 2013 read togather with the companies (Indian Accounting standards) Rules, 2015. Accordinagly the financial results for the quarter ended 31st December, 2023 have been prepared following the Ind AS recognised and mesurement principles.

The previous period/years figures have been regrouped wherever necessary to correctly reflect current quarter's performance.

For Garware Synthetics Limited

Sunder K. Moolya

Chariman and Whole Time Directo



Place: Mumbai

Date: 12th February, 2024

### ऑरगॅनिक कोटींग्ज लि.

(सीआयएन: एल२४२२०एमएच१९६५पीएलसी०१३१८७) नोंदणीकृत कार्यालय: युनिट नं. ४०५, ॲटलांटा इस्टेट प्रिमायसेस को-ऑप. सो. लि., वीट भट्टी, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३

ग्तंवण्कदारांच्या तक्रारींसाठी ई-मेल आयडी - organiccoatingsltd@organiccoatingsltd.com वेबसाईट : www.organiccoatingsltd.com

#### ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(प्रती समभाग प्राप्ती खेरीज रु. लाखांत) तपशील संपलेली तिमाही संपलेले नऊ महिने संपलेले वर्ष अ. 38.82.2023 38.82.2022 38.82.2023 38.82.2022 38.03.2023 अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) E 28.68 896.90 2.624.38 १.७११.८३ 2.308.86 कालावधीसाठी करपूर्व निव्वळ (२२.९७) (३३.१५) (६९.७६) (९९.0६) (84.08) नफा/(तोटा) कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (२२.९७) (३३.१५) (६९.७६) (९९.0६) (84.08) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) (२२.९७) (३३.१५) (६९.७६) (९९.०६) (९४.०६) धरून) समभाग भाडवल मागील वर्षाच्या लेखापरिक्षित तालेबंटात टाखवल्यापमाणे गरवीव (७८५.९१) (पूनर्मूल्यांकित राखीव वगळून) प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडीत कामकाजासाठी) (68.0) (१.२९) (१.२४) (0.98) सौम्यिकृत (१.२९)

- वरील वित्तीय निष्कर्षांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विनिर्दिष्टीत इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस (इंड एएस) सहवाचता संबंधित
- वरील वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने १२ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मंजुर ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीच्या वित्तीय निष्कर्षांचे पुनर्विलोकन कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी केले आहे.
- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लि., कडे सादर केलेल्य तिमाही आणि नऊ महिने समाप्तीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट : www.organiccoatingsltd.com वर उपलब्ध आहे.
- कंपनीचे वेगवेगळे विभाग नाहीत आणि म्हणून विभागवार अहवाल कंपनीला लागू होत नाहीत.
- मागील कालावधी/वर्षाची संलग्न आकडेवारी आवश्यक तेथे त्यास तुलनायोग्य करण्यासाठी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि सार्ठ ऑरगॅनिक कोटींग्ज लिमिटेड साठी

ठिकाण : मुंबई दिनांक : १२.०२.२०२४

सही/ अजय आर. शाह पूर्ण वेळ संचालक आणि सीएफओ डीआयएन:०००११७६

Identification EC24B038MH198470 पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मान्यता दिली आहे. सदर मान्यता पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये

तसेच पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन http://parivesh.nic.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मे. मैत्री रामदेव एसोसिएट्स

आणि ब्रदर्स

### जीई पॉवर इंडिया लिमिटेड

**नोंद. कार्यालय :** रेगस मॅनम बिझनेस सेंटर्स ११ वा मजला, प्लॅटिना, जी ब्लॉक, प्लॉट क्र. सी-५९, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०५१.

वेबसाईट : https://www.ge.com/in/ge-power-india-limited । इमेल आयडी: in.investor-relations@ge.com

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

(** 4/1/14) ×11/1/10 ×11/1/10							
•	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेली तिमाही	
तपशील	31.12.2023	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2023	31.12.2022	
		अलिप्त			एकत्रित		
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	4,912.4	12,957.6	5,445.1	4,912.4	12,957.6	5,445.1	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक							
आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व)	-18.6	-2,001.7	-194.7	3.7	-1,972.7	-188.3	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	18.6	-2,001.7	-301.6	3.7	-1,972.7	-295.2	
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	-18.6	-2,001.7	-1,399.3	3.7	-1,972.7	-1,392.9	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न							
आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) धरुन)	-25.0	-2,021.1	-1,400.0	-2.7	-1,992.1	-1,393.6	
समभाग भांडवल	672.3	672.3	672.3	672.3	672.3	672.3	
पुनर्मूल्यांकन राखीव वगळून राखीव*	-	-	-	-	-	-	
प्रति शेअर प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/-)							
(अखंडीत व खंडीत कामकाजासाठी)							
मुलभूत :	-0.28	-29.78	-20.81	0.06	-29.34	-20.72	
सौम्यीकृत :	-0.28	-29.78	-20.81	0.06	-29.34	-20.72	
	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वीनंतर) करपुरवात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वीनंतर) करपुरवात कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (ज्यात कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (ज्यात कालावधीकरिता (करपुरवात) नफा/(तोटा) आणि इत्तर सर्वसमावेशक उत्पन्न (करपुरवात) धरुन) समभाग भांडवल पुनर्मूल्यांकन राखीव वगव्दून राखीव क्ष्य प्रमान्य प्रति शेषर प्रामी (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडीत व खंडीत कामकाजासाठी)	प्रवर्तगातून एकूण उत्पन्न आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) करप्रश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (ज्यात कालावधीकरिता (करप्रश्चात) नफा /(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करप्रश्चात) धरुन) समभाग भांडवल पुनर्मूल्यांकन राखीव वगळून राखीव* प्रति शेक्षर प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/–) (अखंडीत व खंडीत कामकाजासाठी) मुलभूत:	तपशील  प्रवर्तनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बापूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बापूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बानंतर) करप्रश्वत कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बानंतर) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (ज्यात कालावधीकरिता (करपश्चात) नफा /(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) परुन्। (नेटा) सममाग भांडवल पुनर्मूत्यांकन राखीव वगळून राखीव* प्रति शेक्षर प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/–) (अखंडीत व खंडीत कामकाजासाठी) मुलभूत:  -0.28  -29.78	तपशील  31.12.2023 31.	तपशील  31.12.2023  4,912.4  4,912.4  12,957.6	तपशील  31.12.2023 31.	

ैं दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजीस प्रमाणे कालावधीकरिता पुनर्मूल्यांकन राखीव वगळून राखीव रु. १५९५.० दशलक्ष होत्या.

- ए) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसमध्ये सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा उतारा वर देण्यात आला आहे. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट (www.bseindia.com www.nseindia.com) आणि कंपनी वेबसाईट (www.ge.com/in/ge-power-india-limited) येथे उपलब्ध आहे.
- बी) वरील निष्कर्ष लेखा परिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आहेत आणि संचालक मंडळाद्वारे १२ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे पंजूर करण्यात आले. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली चाल तिमाही आणि नऊ महिने करिताचे निष्कर्ष कंपनीच्या सांविधिक लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.
- सी) अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी येथे प्रयोज्य इंड-एएस रूल्स/एएस रूल्स अनुसार नफा आणि तोट्यांच्या विवरणपत्रात समायोजित करण्यात आल्या आहेत

(प्रशांत चिरंजीवे जैन) पूर्ण व्यवस्थापकीय संचालक

# **था**⊌ि । प्रायव्हेट इक्विटी

## आयएल ॲण्ड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : दी आयएल ॲण्ड एफएस फायनान्शिअल सेंटर, प्लॉट क्र. सी-२२, 'जी' ब्लॉक, वांद्रे–कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१. सीआयएन: एल६५९९९एमएच१९८६पीएलसी१४७९८१, वेबसाईट: www.iimlindia.com, दूर.: ०२२-२६५३३३३, ई-मेल : investor.relations@ilfsindia.com

Place: Mumbai

### ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(ईपीएस सोडून रु. लाखांत)

तपाशल	सपलला	सपलला	सपलला	सपलल	सपलल	सपलल
	तिमाही	तिमाही	तिमाही	नऊ महिने	नऊ महिने	वर्ष
	३१.१२.२०२३ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०२३ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२३ (अलेखापरिक्षित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१,६७६.९०	१,४८४.५०	१,६२९.५८	४,९८२.२२	५,४६१.२१	७,५५१.३४
कालावधी/वर्षासाठी निव्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	२३०.०४	१७६.४१	३७६.६१	९४४.५७	१,४४९.९४	१,८४२.४४
कालावधी/वर्षांसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक बार्बीनंतर)	२३०.०४	१७६.४१	३७६.६१	९४४.५७	१,४४९.९४	१,८४२.४४
कालावधी/वर्षासाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)	२२३.५६	१७५.२०	२२८.४०	७०८.४२	१,०१५.७०	१,३८०.५१
कालावधी/वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	२३७.४९	२५४.१८	६६२.४६	9८९.८३	१,९८१.५०	२,३३१.३८
समभाग भांडवल	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५
प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २/ – प्रत्येकी) मूलभूत आणि सौम्यिकृत	80.0	0.09	0.88	0.99	٥٤.٥	٥.३८
इतर इकिटी						१५,३६०.९१

टिपा:

- (१) तुलनात्मक कालावधी सह ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड (''होल्डिंग कंपनी''), तिच्या उपकंपन्या (होल्डिंग कंपनी आणि तिच्या उपकंपन्या एकत्रितपणे ''ग्रुप'' आहेत) आणि संयुक्तपणे नियंत्रित मंडळे यांचे वरील एकत्रित वित्तीय निष्कर्ष सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने ते मंजुर केले. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीचे वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन करण्या अधीन होते.
- वित्तीय निष्कर्षांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड ३४- अंतरिम वित्तीय अहवाल मध्ये घालून दिलेल्या गणन आणि मापन तत्त्वे सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रुल्स, २०१५ व भारतात सर्वसाधारणपणे स्वीकारलेल्या अन्य लेखा तत्त्वांनुसार बनवले आहे.
- िनगम व्यवहार मंत्रालय (एमसीए), भारत सरकारने त्यांच्या दिनांक १ ऑक्टोबर, २०१८ च्या पत्राद्वारे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २१२ (१) अन्वये इन्फ्रास्टक्चर लिजींग जॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (आयएल ॲण्ड एफएस), होल्डींग कंपनी आणि तिच्या उपकंपन्या (ग्रुप धरून) विरुद्ध सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ) कडून तपास सुरू केला आहे. ३ डिसेंबर, २०१८ रोजी एमसीए ने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) च्या निर्देशांवरून आयएल ॲण्ड एफएसच्या विविध ग्रुप कंपन्यांना १ ऑक्टोबर, २०१८ रोजी त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत उत्तरवादी म्हणून खटल्यात सामील केले आहे (ज्यामध्ये ग्रुप समाविष्ट आहेत). पुढे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३०(१) अंतर्गत एमसीएच्या अन्य याचिकेच्या आधारे, एनसीएलटीने १ जानेवारी, २०१९ रोजी आयएल अँड एफएस (अंतिम होल्डिंग कंपनी) ''आयएलअँडएफएस फायनान्शीअल सर्व्हींसेस लिमिटेड'' ('आयएफआयएन' उपकंपनी) आणि आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड (''आयटीएनएल'' उपकंपनी) च्या मागील आर्थिक वर्षे २०१२-१३ ते आर्थिक वर्ष २०१७-१८ पर्यंतच्या लेखा पुस्तकांना पुन्हा उघडण्याचे आदेश दिले. पुनर्विवरण पूर्ण झाले आहे. ज्या स्वतंत्र संस्थेला अंतिम होल्डिंग कंपनी व एका उपकंपनी साठी लेखा पुस्तके पुन्हा उघडून फे-विवरण करण्याचे काम सोपवले होते त्यांनी. पुष्टी केली की, कंपनीच्या वित्तीय माहितीवर परिणाम झालेला नाही. अन्य उपकंपनी साठी असे पुन्हा उघडणे व पुनर्विवरण केल्यावर उपकंपनीकडून समान निष्पत्ती कळवण्यांत आली.
- (४) सध्याच्या निधीचा एक मोठा हिस्सा ग्रुपकडून सांभाळला/सल्ला दिला जाणारा/ची मुदत संपुष्टात आला आहे. इतर निधी समुहाकडून सांभाळला/सल्ला दिला जाणारा ची मुदत लवकर संपणार आहे, ज्यामुळे त्यानंतर कंपनीच्या शुल्क महसुलात लक्षणीय घट होणार आहे. व्यवस्थापनाची अपेक्षा आहे की, ३१ डिसेंबर, २०२३ रोजीस ग्रुपने धारण केलेल्या तरल मालमत्तांसह समुहाच्या भविष्यातील प्राप्ती समुहाची सांभाळला/सङ्घा दिला जाणाऱ्या सध्याची आणि पुढील १२ महिन्यांत उद्भवणारी भविष्यातील दायित्वे निभावण्यास पुरेशी ठरेल. व्यवस्थापनाला विश्वास आहे की, हे वित्तीय निष्कर्ष बनवण्यासाठी वापरलेली कार्यरत संस्था म्हणूनची गृहितके योग्यच आहेत. आयएल अँड एफएस ग्रुपच्या हितसंबंधीयांसाठी मूल्य टिकवणे शक्य व्हावे म्हणून आयएल अँड एफएसचे काम करत आहे. इतर गोष्टींसह निराकरण योजनेत आयएल अँड एफएसच्या मालकीच्या मता/व्यवसाय/कंपनीची विक्री अंतर्भूत आहे. आणि ह्या बाबतीत आयएल अँड एफएस संचालक मंडळाने २१ डिसेंबर, २०२३ रोजी कंपनीच्या संपूर्ण हिश्श्याच्या विक्रीसाठी एक जाहीर स्वारस्याची अभिव्यक्ती (ईओआय) मागवली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत त्यांच्या दोन पुर्ण मालकीच्या उपकंपन्या आयएलअँडएफएस एशियन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजर्स लिमिटेड आणि आयआयएमएल ॲसेट ॲडव्हायजर्स लिमिटेड चे कंपनीशी एकत्रिकरणाची एक योजना मंजुर केली जी संबंधित कंपन्यांचे
- भागधारक आणि/किंवा धनको यांच्या मंजुरीच्या व आवश्यक परवानगींच्या अधीन होती. सदर एकत्रिकरणाच्या योजनेसाठी निर्धारित तारीख १ एप्रिल, २०२२ आहे. कंपनीने त्यासाठी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई कडे अर्ज दाखल केला असून मंजुरीची प्रतीक्षा आहे.
- (६) अलिप्त वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे

(रु लाखात)

						(w. mann)
तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेले नऊ महिने	संपलेले वर्ष
	३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२३
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)
एकूण उत्पन्न	४४.६४	१५५.७३	२,३९८.७१	४७०.५०	२,९७५.४०	३,५२१.२०
कर पूर्व नफा/(तोटा)	(१५२.२२)	(६८.८७)	२,१३७.०७	(२८७.७१)	२,२४७.४६	२,३६२.१९
स्तोना गात /(सेना)	(91.7.93)	(2, 2)	2 9 2 9 7 2	(3/10/13)	3 3×10 31.	3 Vaa 910

संचालक मंडळाच्या आदेशावरून

सुसीम मुकुल दत्ता अध्यक्ष

मुंबई, १३ फेब्रुवारी, २०२३

ठिकाण : नॉयडा देनांक : १२ फेब्रुवारी, २०२४

#### II-2 NOTICE

The Holy Family Hospital will destroy the Medical Records of all the patients admitted from 1st April 2018 to 31st March 2019 and also OPD records of all dialysis patients (AKD) for the year January 2023 to December 2023. Patients or close relatives wanting these documents may please contact the Medical Record Department on any working day between 9.30 AM to 4.30 PM before 20TH MARCH 2024 with written application Close relative must get a 'NO OBJECTION' letter from the patient. The records will be destroyed on 31ST MARCH 2024 and the hospital will not have any responsibility for the documents after that. Dr. Sr. Beena Dr. Rajeev Boudhankar

#### "Shri. Tejas A. Shah CA to Owners (M/s. Mahesh Developers)."

Our proposed Residential cum Commercial development on Plot Bearing CTS No. 747, 748, 748/1, 748/2 & 733/B(pt) of village Nahur, Goregaon-Mulund Link Road, Nahur (W), Mumbai, Maharashtra was accorded the Environmental Clearance from the Environment and Climate Change Department, Government of Maharashtra. The copy of the Environmental clearance letter is available on the web site of Ministry of Environment, Forest and Climate Change, Government http://environmentclearance.nic.in

#### **DONEAR INDUSTRIES LIMITED**

Registered Office: Donear House, 8th Floor, Plot No A - 50, Road No. 1 MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093. CIN: L99999MH1987PLC042076; Website: www.donear.com; Email Id: investor@donear.com Phone: (022) - 6834 8100; Fax: (022) - 6834 8313

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND **NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023** 

(Rs.in lakhs) (Except EPS									
		Quarter Ended Nine Months Ended		ths Ended	Year Ended				
Sr. No.	Particulars	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
		31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31-03-2023		
1	Total Income from operations (net)	20,865.24	17,181.19	21,245.62	56,279.95	62,017.83	83,582.23		
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	931.80	683.65	1,518.01	2,544.17	3,679.68	4,856.90		
3	Net Profit / (Loss) for the period (before tax and after Exceptional and/or Extraordinary items)	931.80	683.65	1,518.01	2,544.17	3,679.68	4,856.90		
4	Net Profit / (Loss) for the period (after tax and after Exceptional and/ or Extraordinary items)	714.72	490.54	1,161.73	1,880.45	2,771.17	3,623.99		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	716.03	479.38	1,085.44	1,872.69	2,653.66	3,621.31		
6	Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 2/- per share)	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-		
8	Earnings Per Share (Face value Rs. 2/- per share)								
	Basic:	1.37	1.30	2.23	3.62	5.33	6.97		
	Diluted:	1.37	1.30	2.23	3.62	5.33	6.97		

#### Notes:

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obiligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023, are available on the Stock Exchange website (www.  $\hbox{bseindia.com/www.nseindia.com) and on the Company's website www.donear.com.}\\$
- . The above Unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors a their meeting held on February 13, 2024. The Statutory Auditor of the Company has carried out Limited Review of aforesain

On behalf of the Board of Directors Rajendra V. Agarwal
Managing Director Managing Director DIN No. 00227233

Place: Mumbai Date: February 13, 2024

#### **DEUTSCHE INVESTMENTS INDIA PRIVATE LIMITED** CIN: U65923MH2005PTC153486

Block B1, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400063 **Tel**: + 91(22) 7180 3783 / 85 / 86 /97, **Fax**: + 91 (22) 7180 3799 Extract of Financial Results for the quarter ended December 31, 2023

	Particulars	For the	For the	For the
		quarter ended	quarter ended	year ended
		31.12.2023	31.12.2022	31.03.2023
_	T. II. ( O d	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	650.31	344.60	1,575.31
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items)	83.99	65.32	136.25
3.	Net Profit/(Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	83.99	65.32	136.25
4.	Net Profit/(Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	62.70	49.22	98.72
5.	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit for the period (after tax) and			
	Other Comprehensive Income (after tax)]	62.32	54.73	96.76
6.	Paid up Equity Share Capital	528,85	528,85	528,85
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,639.63	1,437.42	1,405.59
8.	Securities Premium Account	7,195.80	7,195.80	7,195.80
9.	Net worth	9,073.73	8,908.76	8,850.74
10,	Total Outstanding Debt	19,495.47	11,794.87	15,414.50
11.	Debt Equity Ratio	2.08	1.29	1.69
12.	Basic & Diluted Earnings Per Share			
	(of Rs. 10/- each) (for continuing operations)	1.19	0.93	1.87

The above is an extract of the detailed format of quarterly /annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of LODR Regulations. The full format of the quarterly /annual financial results are available on the website of the Stock Exchange viz. www.nseindia.com and Company's website https://country.db.com/india/deutsche-investments-india/

2 For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have

ın be accessed on the www	nseindia.com.
For Deutsche Investme	nts India Private Limited
Manu Sharma	Anjallee Paatil
Director	Director
DIN: 09744923	DIN: 00643278
	For Deutsche Investme Manu Sharma Director

### **JOYVILLE SHAPOORJI HOUSING PRIVATE LIMITED**

CIN: U70109MH2007PTC166942 | Website: www.joyvillehomes.com Registered Office: SP Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai – 400005 STATEMENT OF LINALIDITED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS ENDED 31 DECEMBER 2023

STA	TEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR	THE THREE MON	NTHS ENDED 31 C	DECEMBER 2023
S. No.	Particulars	3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Previous year ended
		31/12/2023	31/12/2022	31/03/2023
			ıdited)	(Audited)
		INR in lakhs	INR in lakhs	INR in lakhs
1	Total Income from operations	3,088.47	807.70	58,028.58
2	Net (Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items)	(5,512.09)	(1,649.63)	(1,246.72)
3	Net (Loss) for the period before tax (after			
	Exceptional and/or Extraordinary items)	(5,512.09)	(1,649.63)	(1,246.72)
4	Net (Loss) for the period after tax (after			
	Exceptional and/or Extraordinary items)	(5,512.09)	(1,649.63)	(1,246.72)
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	(5,499.39)	(1,640.16)	(1,195.91)
6	Paid-up equity share capital	,	, ,	, ,
	(Face Value of the equity share INR 10 each)	10.31	10.31	10.31
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	(41,480.31)	(31,898.09)	(34,207.65)
8	Securities Premium Account	-	-	-
9	Net worth	(41,470.00)	(31,887.78)	(34,197.34)
_	Paid up debt capital / Outstanding debt	1,05,914.38	1,18,809.55	1,06,647.25
_	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
	Debt Equity ratio	(2.58)	(3.56)	(3.22)
13	Earnings per share	(2.30)	(3.30)	(3.22)
13	(Face value of INR 10/- each)			
	(a) Basic (INR)	(5,346.77)	(1,600.15)	(1,209.33)
	(b) Diluted (INR)	(5,346.77)	(1,600.15)	(1,209.33)
1/	Capital Redemption Reserve	-	- (1,000.13)	- (1,209.33)
	Debenture Redemption Reserve	-	-	
	Debt Service Coverage ratio	(0.22)	(0.15)	0.10
		(0.22)	` '	0.10
	Interest Service Coverage ratio	` '	(0.33)	
	Current ratio	1.18	1.29	1.25
	Long Term Debt to Working Capital	1.86	1.53	1.63
	Bad debts to Account receivable ratio		-	
21	Current liability ratio	0.75	0.69	0.71
22	Total debts to total assets	0.28	0.34	0.32
23	Debtors turnover	69.47	6.08	366.11
	Inventory turnover	0.01	0.00	0.18
	Operating margin %	(86.44)	(89.79)	6.44
26	Net profit margin %	(153.45)	(169.58)	(2.12)

Place: Mumbai

Date: 13 February 2024

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com. The same is also available on the Company's website viz. www.joyvillehomes.com.
- h) For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 pertinent disclosures have been made to BSE Limited and

For and on behalf of the Board of Directors of Joyville Shapoorji Housing Private Limited CIN: U70109MH2007PTC166942

Sriram Mahadevar Managing Director DIN: 08028238

PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56,5th Floor Free Press House Nariman Point, Mumbai -400021 Tel: -022-61884700 Email: sys@pegasus-arc.com URL: www.pegasus-arc. PEGASUS

**PUBLIC NOTICE FOR SALE BY E-AUCTION** Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentioned Borrower(s), Co-Borrower(s), Guarantor(s) and Mortgagor(s) that the below described secured assets being immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its capacity as Trustee of Pegasus Group Thirty Two Trust I (Pegasus), having been assigned the debts of the below mentioned Borrower along with underlying securities interest by Abhyudaya Co-operative Bank Ltd. vide Assignment Agreement dated 30/06/2017 under the provisions of the SARFAESI Act, 2002, are being sold under the provisions of SARFAESI Act and Rules thereunder on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis with all known and unknown liabilities.

n view of the aforesaid assignment agreement the Authorised Officer of Abhyudaya Co-operative Bank Ltd. has handed over the physical possession of the below mentioned mortgaged property to the Authorised Officer of the Secured Creditor on 06/10/2017 and will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis with all known and unknown liabilities.

on 01/03/2024 under the	e provisions of the SARFAESI Act and Rules thereunder.
	IE SALE OF THE AUCTION ARE AS FOLLOWS:
Name of the Borrower(s), Co- Borrower(s), Guarantor(s) and Mortgagor(s):	M/s. N. B. Textiles (Proprietorship) Prop Mr. Narsayya B. Yemula (Borrower) Mr. Ravindar N. Yamula (Guarantor) Mr. Manohar N. Dusa (Guarantor) Ms. Jyothi C. Annam (Guarantor) Ms. Geeta V. Kodam (Guarantor) Ms. Ranjita Narsayya Yemula (Guarantor) Mrs. Hanumava B. Yemula (Guarantor)
Outstanding Dues for which the secured assets are being sold:	Rs. 1,49,17,033/. (Rupees One Crore Forty Nine Lakhs Seventee Thousand Thirty Three Only) as on 31/01/2013 as per notice under section 13 (2) of SARFAESI Act (Rs. 6,46,52,653.11/. (Rupees Six Crores Forty S Lakhs Fifty Two Thousand Six Hundred and Fifty Three and Paise Eleve Only) as on 31/01/2024 plus interest at the contractual rate and cost charges and expenses thereon till the date of payment and realization.
Details of Secured Asset being Immovable Property which is being sold	Mrs. Hanumava B. Yemula- All that piece and parcel of N.A. land wi plinth admeasuring 500 Sq. yards, out of Plot No.6, adm. About 575 Syards, with structure or construction thereon/to be constructed there at Survey No.22, Hissa No.2 at Kamatghar within limits of Bhiwan Nizampur Municipal Corporation, Bhiwandi Sub-Division and Su Registration Office Bhiwandi, District-Thane, (Built up area – 16885 S ft.) bounded as follows: On or towards North by: Road, On towards South by: Remaining land of Plot No. 6 and Plot No. 7, On towards East by: Road, On or towards West by: Open Space
CERSAI ID:	Asset ID- 200007905341 Security Interest ID- 400007915456
Reserve Price below which the Secured Asset will not be sold (in Rs.):	Rs. 1,99,44,000/- (Rupees One Crores Ninety Nine Lakhs Forty Fou Thousand Only)

Earnest Money Rs. 19,94,400/- (Rupees Nineteen Lakh Ninety Four Thousand Four Deposit (EMD): Claims, if any, which have been put forward against the ward against the property and any other dues known to Secured creditor and On 20/02/2024 between 3.00 pm to 5.00 pm Properties: Contact Person and Mr Siddhesh Pawar - 9029687504 Mr. Rohan Kadam - 9167981607 29/02/2024 till 5:00 pm ast date for E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auction-tiger.net) on 01/03/2024 from 11:00 a.m. to 01:00 p.m. ime and Venue of Bid Opening:

This publication is also a fifteen (15) days' notice to the aforementioned Borrowers / Co-Borrower / Guarantors/ Mortgagors under Rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. For the detailed terms and conditions of the sale, please refer to Secured Creditor's website i.e. http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html or website https://sarfaesi.auctiontiger.net o e provider M/s. E Procurement Technologies Ltd. Auction Tiger Bidder Suppor Nos: 079-68136805/68136837 Mo.: +919978591888, Email : ramprasad@auctiontiger.net and upport@auctiontiger.net before submitting any bid. AUTHORISED OFFICER

Place: Bhiwandi, Thane Date: 14.02.2024

Pegasus Assets Reconstruction Private Limited Trustee of Pegasus Group Thirty Two Trust I

#### **NIRAV COMMERCIALS LIMITED**

(CIN: L51900MH1985PLC036668)

Regd. Office: Plot No. W-50, MIDC Industrial Area, Taloja - 410208 Dist. Raigad. Telephone: 022-24949538
Fax: 022-40457150; E-mail: nirav@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/NCL EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023.

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Year Ended
'''		31.12.2023	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
		Un-audited	Un-audited	Un-audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	2.18	8.74	2.17	10.51
2	Net Profit/(Loss) from the period	(0.13)	0.53	0.15	0.87
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)				
3	Net Profit/(Loss) from the period before Tax	(0.13)	0.53	0.15	0.87
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
4	Net Profit/(Loss) from the period after Tax	(0.19)	0.44	0.13	0.67
II	(after Exceptional and/or Extraordinary items)				
5	Total Comprehensive income for the period				
II	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
	and other Comprehensive Income (after tax)]	(0.19)	0.44	0.13	0.62
6	Equity Share Capital	0.39	0.39	0.39	0.39
7	Reserve (excluding revalution reserves as shown				
	in the Balance Sheet of Previous year)				24.73
8	Earning per share (before extraordinary items)				
II	(of ₹ 10/- each) (not annualised) :				
II	a) Basic ₹	11.23	11.23	13.73	17.11
	b) Diluted ₹	11.23	11.23	13.73	17.11
9	Earning per share (after extraordinary items)				
ll l	(of ₹ 10/- each) (not annualised) :				
	a) Basic ₹	11.23	11.23	13.73	17.11
II	b) Diluted ₹	11.23	11.23	13.73	17.11

The above statement of Un-Audited Financial Result have been reviewed by the Audit Committee and approved by the

Board of Directors at their Meeting held on 13.02.2024. The Company results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("IND-AS") as

prescribed under Section 133 of Companies Act, 2013 read with relevant rules issued there unde The above financial result have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditor of the Company Figures of previous periods have been regrouped wherever necessary.

Company operates in single business segment i.e. manufacturing of Aluminium Products. Provision for Gratuity & Leave Salary has not been done as per acturial valuation.

The above figures are in crores except EPS.

For Niray Commercials Ltd (CA Raghav Daga DIN: 00084553

GARWARE गखारे

Place : Mumbai Date : 13th February, 2024

#### **GARWARE SYNTHETICS LIMITED** Registered Address: MANISH TEXTILES INDUSTRIAL PREMISES OPPOSITE GOLDEN CHEMICAL, PENKAR PADA, Thane, MIRA ROAD,

Maharashtra India 401104 CIN: I 99999MH1969PI C014371 STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st December, 2023

Sr.	Particulars	Q	uarter Ende	ed .	Nine months ended		Year ended
No.	i arrivaturu	Three months	Three months	Three months	Year to Date Figure for Current	Year to Date Figure for Current	Previous year
		ended	ended	ended	Period ended		ended
		31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
<u> </u>		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	272.18	247.43	274.41	808.58	865.48	1,140.06
	Other Income	0.20	0.73	1.99	1.15	5.49	37.39
	Total Revenue	272.38	248.16	276.40	809.73	870.97	1,177.45
2	Expenses:	10100	400.05				050 74
	Cost of Raw Material Consumed	134.36	138.65	149.97	417.84	507.06	652.71
	Purchase of stock-in-Trade	-	-	-	-	-	-
	Changes in inventories of finished goods,	5.04	(40.00)		4	(0.00)	0.04
	work-in-progress and stock-in-trade	5.01	(13.06)	4.57	1.57	(2.28)	3.04
	Employee benefits expense	52.96	54.09	47.24	156.16	143.13	201.78
	Finance Costs	5.40	17.47	9.99	32.05	27.00	32.92
	Depreciation and amortisation expenses	11.02	11.02	11.05	33.01	35.91	46.90
	Other expenses	61.73	58.97	56.23	182.59	167.58	226.77
	Total Expenses (IV)	270.48	267.13	279.05	823.23	878.41	1,164.13
3	Profit before exceptional and extraordinary		(40.00)	(0.05)	(40.50)	(= 45)	40.00
١.	items and tax (1-2)	1.89	(18.98)	(2.65)	(13.50)	(7.45)	13.32
4	Exceptional items		(40.00)	(0.05)	(40.50)	(7.45)	(21.98)
5	Profit before extraordinary items and tax (3-4)	1.89	(18.98)	(2.65)	(13.50)	(7.45)	35.29
6	Extraordinary Items		(40.00)	(0.05)	(40.50)	(7.45)	
7	Profit before tax (5-6)	1.89	(18.98)	(2.65)	(13.50)	(7.45)	35.29
8	Tax expense						0.00
	(1) Current tax	(4.55)	0.55	-		- 0.04	6.00
	(2) Deferred tax	(1.55)	0.55	-	5.62	0.21	(8.31)
	(3) Tax in respect of earlier year	-	-	-	-	(2.82)	(20.22)
9	Profit (Loss) for the period from continuing		(40.50)	(0.05)	(40.44)	(4.00)	== 00
١,,	operations (7-8)	3.44	(19.53)	(2.65)	(19.11)	(4.83)	57.82
10	Other Coprehensive Income						
	(i) Item that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-
	(ii) Tax relating to the item that will not be						(0.04)
	reclassified to profit or loss	-	-	-	· •	-	(2.01)
	(i) Item that will be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-
	(ii) Tax relating to the item that will be reclassified						
	to profit or loss	-	-	-	· •	-	(0.04)
۱.,	Total Other Comprehensive Income	0.44	(19.53)	(0.05)	(19.11)	(4.00)	(2.01)
12	Total Comprehensive Income (9+10)	3.44	(19.53)	(2.65)	(19.11)	(4.83)	59.83
12		10.00	10.00	10.00	40.00	10.00	10.00
1,0	(Face Value Rs.10 per Share)	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00
13	Earnings Per Share after extraordinary items						
	(not annualised)	0.00	(0.04)	(0.05)	(0.00)	(0.00)	100
	(a) Basic	0.06	(0.34)	(0.05)	(0.33)	(0.08)	1.00
	(b) Diluted	0.06	(0.34)	(0.05)	(0.33)	(0.08)	1.00

NOTES:

Place: Mumbai

- ent has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at it's meeting held The Company has adopted Indian Accounting stnadard (Ind AS) from April 01, 2017 as prescribed under Schaedule III of section 133 of the companies Act, 2013 read togather with the companies (Indian Accounting standards) Rules, 2015. Accordinagly the financial results for the quarter ended 31st December, 2023 have been prepared following the Ind AS
- recognised and mesurement principles.

For Garware Synthetics Limited

FLOMIC GLOBAL LOGISTICS LTD.

CIN - L51900MH1981PLC024340 Regd. Office: 205, Enterprise Centre, Off. Nehru Road, Beside Orchid Hotel, Vile Parle (East), Mumbai - 400099 Tel. +91-22- 67312345 E-mail ID : cs@flomicgroup.com UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE Third Quarter and Nine Months
Ended 31st December, 2023
(Rs. in Lakhs Exce

		(NS. III Editis Except El S								
Particulars	Qua	rter Ended		Year to date figures for current period ended		Year Ended				
	31/12/2023	30/09/2023	31/12/2022	31/12/2023	31/12/2022	31/03/2023				
		(Un-Audited)		(Un-A	(Audited)					
Total Income from Operations	8,913.73	7,459.37	8,349.89	23,225.31	34,869.64	42,498.02				
Net Profit / (Loss) for the period (before	179.12	(250.96)	150.74	56.42	1,155.67	1,279.58				
Tax, Exceptional and / or extraordinary items)										
Net Profit/(Loss)for the period(before Tax, (after Exceptional and / or extraordinary items)		(250.96)	150.74	56.42	1,155.67	1,279.58				
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or extraordinary items)	183.91	(239.21)	111.76	39.46	860.97	948.30				
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(13.61)	(13.62)	(1.57)	(40.85)	(4.70)	(1.06)				
Paid up Equity Share Capital	1816.84	1816.84	1816.84	1816.84	1816.84	1816.84				
Earnings Per Share(of Rs.10/- each)										
1. Basic:	1.01	(1.32)	0.62	0.22	4.74	5.22				
2. Diluted:	1.01	(1.32)	0.62	0.22	4.74	5.22				

Place: Mumbai

Date: 12th February, 2024

. The above results were taken on record at the meeting of the Board of the Directors of the Company held on 12th February, 2024. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors . The Full format of the financial Result for the Third Quarter and Nine Months Ended 31st December, 2023 and Explanatory Notes are available on the stock exchange website at www.bseindia.com and on the company's website at https://flomicgroup.com / www.bseindia.com and on the company's website at http://www.flomicgroup.com.

For FLOMIC GLOBAL LOGISTICS LIMITED LANCY BARBOZA

Managing Director Cum CEO DIN: 01444911

BASANT AGRO TECH (I) LTD.

REGD. OFFICE: - Plot No., 13/2 Kaulkhed, Near S.T. Workshop, Akola - 444 001 CIN: L24120MH1990PLC058560

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023

Particulars	C	Quarter Ende	t	Nine Mon	Year Ended	
	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operations	7359.08	8068.97	10090.55	30617.52	41821.19	55019.32
Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(107.93)	(403.24)	337.06	(280.52)	1295.79	1988.32
Net Profit / (loss) for the period before Tax ( after Exceptional and/or Extraordinary items)	(107.93)	(403.24)	337.06	(280.52)	1295.79	1988.32
Net Profit / (loss) for the period after Tax , Exceptional and/or Extraordinary items	(107.93)	(375.03)	261.94	(278.07)	1119.05	1838.49
Total Comprehensive income for the period (Comprising Profit / loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)	(107.93)	(375.03)	261.94	(278.07)	1119.05	1837.33
Equity Share Capital	906.28	906.28	906.28	906.28	906.28	906.28
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						16187.6
Earnings per Share (of Rs. 1/- each)						
Basic	(0.12)	(0.41)	0.29	(0.31)	1.24	2.02
Diluted	(0.12)	(0.41)	0.29	(0.31)	1.24	2.02
Notes:						

The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results of quarter and nine months ended 31s December, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results of quarter and nine months ended 31st December, 2023 are available on the websites of the Stock Exchanges www.bseindian. om and on the Company's website www.basantagro.com

For Basant Agro Tech (I) Ltd Date: 13/02/2024 Shashikant Bhartia Place: Mumbai Chairman & Managing Director

**CANDOUR TECHTEX LIMITED** 

(Formerly known as Chandni Textiles Engineering Industries Limited)

CIN: L25209MH1986PLC0401119 REGISTERED OFFICE: 110, T. V. INDUSTRIAL ESTATE, 52, S. K. AHIRE MARG, WORLI, MUMBAI – 400030

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and nine months ended December 31, 2023 Rs. (in lakhs) except for Earnings Per Share

	For the Quarter ended			Nine mon	Year Ended			
PARTICULARS	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023		
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
Total Income from Operations (NET)	4443.18	5,700.96	443.05	14396.15	5649.24	6385.60		
Net Profit/ (Loss) for the period								
(before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(60.13)	(1.32)	32.85	(114.10)	86.52	230.72		
Net Profit / (Loss) for the period before tax								
(after Exceptional and/or Extraordinary items)	(60.13)	(1.32)	32.85	(114.10)	86.52	230.72		
Net Profit/ (Loss) for the period after tax								
(after Exceptional and/ or Extraordinary items)	(51.93)	(2.51)	22.19	(90.89)	55.30	230.37		
Total Comprehensive Income for the period [Comprising								
Profit / (Loss) for the period (after tax) and other								
Comprehensive Income (after tax)]	(51.93)	(2.51)	22.19	(90.89)	55.30	229.26		
Equity Share Capital (Face value of Rs10/- per share)	1693.73	1693.73	1693.73	1693.73	1693.73	1693.73		
Other equity (excluding revaluation reserve)						1174.62		
Earnings Per Share (before Extra-ordinary items)								
Basic:	(0.31)	(0.01)	0.13	(0.54)	0.33	1.36		
Diluted:	(0.31)	(0.01)	0.13	(0.54)	0.33	1.36		
Earnings Per Share (after Extra-ordinary items)								
Basic:	(0.31)	(0.01)	0.13	(0.54)	0.33	1.36		
Diluted:	(0.31)	(0.01)	0.13	(0.54)	0.33	1.36		

NOTES:

The above results were reviewed and recommended by the Audit Committee, for approval by the Board, at its meeting held on 13th February, 2024 and were approved and taken on record at the Meeting of the Board of Directors of the Company held on that date.

The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Lsitng  $Obligations \ and \ Disclosure \ Requirments) \ Regulations, 2015 \ and \ SEBI \ Circular \ dated \ July \ 05, 2016.$ 

Figures for previous guarters / year have been regrouped / restated where necessary.

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine months ended 31st December, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone financial results are available on the websites of BSE and MSEI at www.bseinida.com and www.msei.in respectively and on the Company's website at www.cteil.com.

By order of the Board For Candour Techtex Limited J.R. Mehta Managing Directo (DIN:00193029)

Place: Mumbai Date: 13/02/2024

**ZODIAC-JRD-MKJ LIMITED** 

Regd. Office: 506, 513, 5th Floor, 17G, Vardhaman Chamber Cawasji Patel Road, Hornimal Circle, Fort, Mumbai - 400001. Email: info@zodiacjrdmkjltd.com, CIN: L65910MH1987PLC042107 EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

NINEMONIHZE	MAFARECI	:MBER 31, 2	2023	(Rs. in la	khs except pe	r share data)
	Quarter Ended			Nine months	Year Ended	
	31.12.2023 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.2023 Audited
Total Income from Operations	320.69	200.42	126.58	1,234.43	1,442.70	1,597.55
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(93.43)	41.60	19.78	48.54	110.01	110.45
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(93.43)	41.60	19.78	48.54	110.01	110.45
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	, ,	47.48	27.61	42.03	87.72	98.42
5. Total Comprehensive income for the period (Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)		1.42	0.57	(10.68)	1.55	(0.05)
6. Equity Share Capital	517.72	517.72	517.72	517.72	517.72	517.72
7. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year						6369.23
8. Earings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations)						
1. Basic: 2. Diluted:	(1.82) (1.82)	0.92 0.92	0.53 0.53	0.81 0.81	1.69 1.69	1.90 1.90

Notes to the Standalone Financial Results: 1) The Company is primarily engaged in the business of diamonds which is the only reportable segment. Therefore, the same has not been separately disclosed in line with provision of Ind AS 108 'Operating

2) Other Income includes gain on sale of Shares and Mutual Funds of Rs. 1.52 Lakhs and Rs. 10.45 Lakhs for the guarter and nine months ended 31st Dec 2023 (Quarter and Nine months ended 31st Dec 2022; Rs. 0.53 Lakhs and Rs. 2.20 Lakhs Respectively) The figures for the earlier periods have been regrouped/reclassified wherever necessary to make them comparable with those

4) The Statutory Auditors of the Company have conducted a limited review of the standalone financial results for the quarter and nine months ended 31/12/2023 pursuant to the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement (LODR) Regulations 2015. These financial results have been reviewed by the Audit Committee and thereafte approved by the Board of Directors at their respective meetings held on 13/02/2024.

For and on behalf of Board of Directors ZODIAC-JRD-MKJ LIMITED

Place: Mumbai Mahesh Ratilal Shah (Managing Director) DIN: 00217516 Date: 13th February 2024

Sunder K. Moolya

Chariman and Whole Time Director